

RAJPUTANA INVESTMENT & FINANCE LIMITED

CIN: L65929WB1941PLC010731

Regd. Office: Nanda Tower, 90 Phears Lane, Room No. 601, 6th Floor, Kolkata - 700012, Corporate Office: B/82/3, BRD Complex, Kozhikode Road, Paremparam Kunnamkulam Via, Thrissur Dist, Kerala - 680 519, Tel: + 82320 27550
E-mail: rajputanainvestment@gmail.com; Website: www.rajputanainvestment.com

NOTICE TO SHAREHOLDERS

Notice is hereby given that the 80th Annual General Meeting (AGM) of the members of the Company is scheduled on Wednesday, August 31, 2022 at 11.00 AM through Video Conferencing / Other Audio Visual Means ("VC/OAVM") in Compliance with General Circulars 14/2020, 17/2020, 20/2021 and all other applicable laws and circulars as issued by Ministry of Corporate Affairs and Securities and Exchange Board of India (SEBI) from time to time. Further, pursuant to the provisions of Section 108 of the Companies Act, 2013 read with Rule 20 of the Companies (Management and Administration) Rules, 2014 and Reg. 44 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, as amended from time to time, the Company is pleased to provide e-voting facility to its members whose names appear in the Register of Members / Beneficial owners as on the cut-off date, i.e., 24.08.2022 to exercise their right to vote by electronic means on the business specified in the Notice convening the Eighteenth AGM of the Company.

The Company has duly sent the electronic copies of Notice of the AGM, detailed instructions and information relating to e-voting along with Annual Report by email to the members whose email ids are registered with the Company / Depositories. The said dispatch through emails has been completed on 08.08.2022. The same are available on the website of the Company at www.rajputanainvestment.com, BSE Limited at www.bseindia.com, and CDSL at www.evotingindia.com.

The members whose email id's are not registered with the Company / Depositories:

- Holding shares in dematerialized mode, are requested to register their email addresses and mobile numbers with their relevant depositories through their depository participants.
- Holding shares in physical mode, are requested to furnish their email addresses and mobile numbers with the Company's Registrar and Share Transfer Agent, M/s. Maheshwari Datamatics Pvt. Ltd. at mdpldco@yahoo.com.

The facility to cast votes remotely is arranged through Central Depository Services Limited (CDSL) and the e-voting facility will be available during the following time period:

Commencement of e-voting period : From 9.00 a.m. (IST) on August 28, 2022
End of e-voting : Up to 5.00 p.m. (IST) on August 30, 2022

E-voting shall not be allowed beyond 5.00 p.m. on August 30, 2022 and the remote e-voting portal shall be blocked.

Any person, who acquires shares of the Company and becomes member after dispatch of the Notice of the meeting and holding shares as on the cut-off date, i.e., 24.08.2022 may obtain the User ID and password by sending a request to the e-mail id of CDSL (helpdesk.evoting@cdslindia.com) or email id of M/s. Maheshwari Datamatics Pvt. Ltd. at mdpldco@yahoo.com.

Members, who did not cast their votes through remote e-voting, during the e-voting period, will be provided with the electronic voting facility arranged through CDSL to cast their votes while attending AGM through VC / OAVM. Members are permitted to join the AGM through VC / OAVM, 15 minutes before the scheduled time of commencement of AGM and 15 minutes after the commencement of the AGM through the facility provided by CDSL. Members who have voted through remote e-voting can attend the Meeting but cannot vote again through electronic voting at the Meeting.

In case of any queries / grievances regarding e-voting, members may contact the Company's Registrar and Share Transfer Agent: M/s. Maheshwari Datamatics Pvt. Ltd. at mdpldco@yahoo.com, or Mr. Rakesh Dalvi, Manager, Central Depository Services (India) Limited, A Wing, 25th Floor, Marathon Futurex, Mafatali Mill Compounds, N M Joshi Marg, Lower Parel (East), Mumbai - 400013 or send an email to helpdesk.evoting@cdslindia.com or call on 022-23058542/43.

For RAJPUTANA INVESTMENT & FINANCE LIMITED

Sd/-
Place: Kolkata Jijin C Surendran
Date : 08.08.2022 Managing Director



KALYANI INVESTMENT COMPANY LIMITED

CIN: L65939PN2009PLC134196

Registered Office: Mundhwa, Pune - 411 036 Tel: 91 20 66215000, Fax: 91 20 26821124

Website: www.kalyani-investment.com E-mail: investor@kalyani-investment.com

EXTRACT OF UNAUDITED STANDALONE FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER ENDED JUNE 30, 2022

Sr. No.	Particulars	Quarter Ended		Year Ended	
		June 30, 2022 Unaudited	March 31, 2022 Unaudited	June 30, 2021 Unaudited	March 31, 2022 Audited
1	Total Income from operations	23.40	68.93	19.82	392.30
2	Profit for the period (before share of net profits of associate, Exceptional items, tax)	19.62	57.52	13.53	362.33
3	Profit for the period before tax (after exceptional item)	19.62	57.52	13.53	362.33
4	Profit for the period after tax	14.56	46.55	8.25	260.43
5	Total Comprehensive Income after tax (comprising Profit for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax))	(3,123.40)	(610.76)	11,656.23	6,917.09
6	Equity Share Capital	43.65	43.65	43.65	43.65
7	Other Equity	---	---	---	51,810.72
8	Earnings per share (of ₹ 10/- each) Basic & diluted (not annualised)	3.34	10.66	1.89	59.66

Note:

The above is an extract of the detailed format of Quarterly Financial Results filed with Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, as modified by Circular No. CIR/CFD/FAC/62/2016 dated July 5, 2016. The full format of Quarterly Financial Results is available on the websites of Stock Exchanges at www.bseindia.com and www.nseindia.com and also on Company's website at www.kalyani-investment.com

For KALYANI INVESTMENT COMPANY LIMITED

Date : August 8, 2022
Place : Pune

AMIT B. KALYANI
CHAIRMAN

PRECISION ELECTRONICS LTD.

CIN: L32104DL1979PLC009590

Website: www.pel-india.com

Regd. Office: D-1081, New Friends Colony, New Delhi - 110025

Extract of Unaudited Financial Results for the Quarter Ended 30.06.2022

S. No.	Particulars	Rs. in Lakhs			
		Quarter ended 30.06.2022 Un-Audited	Quarter ended 31.03.2022 Audited	Quarter ended 30.06.2021 Un-Audited	Year ended 31.03.2022 Audited
1	Total Income from Operations (net)	996	997	346	3,875
2	Net Profit/(Loss) for the period (before tax, exceptional and/or extraordinary items)	4	(48)	(301)	(176)
3	Net Profit/(Loss) for the period before tax (after exceptional and/or extraordinary items)	4	(48)	(301)	(176)
4	Net Profit/(Loss) for the period after tax (after exceptional and/or extraordinary items)	10	(47)	(304)	(168)
5	Total Comprehensive Income for the period (Comprising profit/(loss) for the period (after tax) and other comprehensive income (after tax))	10	(45)	(304)	(166)
6	Paid up Equity Share Capital	1,385	1,385	1,385	1,385
	Earning per share (EPS) after extraordinary items (of Re. 10/-each) (not annualised).	0.07	(0.34)	(2.20)	(1.22)
	Basic : Diluted :	0.07	(0.34)	(2.20)	(1.22)

Notes:

1) The above is an Extract of the detailed format of the Quarterly Financial Result as per Ind AS filed with BSE Ltd. Under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, for the quarter ended June 30, 2022. The full format of the said Quarterly Financial Results is available on the BSE Ltd. website www.bseindia.com and the Company's website www.pel-india.com

2) The above Unaudited financial Result of the Company for the first quarter ended 30th June, 2022 as reviewed by the Audit Committee were approved by the Board of Directors at their meeting held on 08th August, 2022. The Statutory Auditors of the Company have carried out a Limited Review of aforesaid results.

On Behalf of the Board
For Precision Electronics Limited
Sd/-
ASHOK KUMAR KANDOLA
Managing Director
DIN: 00002563

PLACE: NOIDA
DATE: 08.08.2022

THE INDIAN HOTELS COMPANY LIMITED

Registered Office: Mandlik House, Mandlik Road, Mumbai 400 001

CIN: L74999MH1902PLC000183,

Email: investorrelations@ihcltata.com, Website: www.ihcltata.com

EXTRACT OF STANDALONE AND CONSOLIDATED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER ENDED JUNE 30, 2022

Particulars	₹ / lakhs		
	Quarter Ended 30.06.2022 (Reviewed)	Quarter Ended 30.06.2021 (Reviewed)	Year Ended 31.03.2022 (Audited)
Total income from operations	76124	20740	200334
Net Profit/ (Loss) for the period (before tax and Exceptional items)	20436	(20978)	2982
Net Profit/ (Loss) for the period before tax (after Exceptional items)	20237	(22033)	(2711)
Net Profit/ (Loss) for the period after tax (after Exceptional items)	14744	(19024)	(3445)
Total Comprehensive Income for the period [Comprising Profit/ (Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)]	8668	(18334)	(699)
Paid-up Equity Share Capital (Face Value per share - ₹ 1 each)	14204	11893	14204
Other Equity	798755	385854	795773
Securities Premium	662486	270206	662490
Net Worth	812959	397747	809977
Outstanding Debt	44806	288563	94253
Debt Equity Ratio (in times)	0.06	0.73	0.12
Earnings Per Share (of ₹ 1/- each) for continuing and discontinued operations) - Basic and Diluted (in ₹) (*not annualised):	*1.04	*(1.55)	(0.27)
Capital Redemption Reserve	112	112	112
Debt Service Coverage Ratio (in times)	0.29	0.21	0.20
Interest Service Coverage Ratio (in times)	4.62	0.24	2.01

Particulars	₹ / lakhs		
	Quarter Ended 30.06.2022 (Reviewed)	Quarter Ended 30.06.2021 (Reviewed)	Year Ended 31.03.2022 (Audited)
Total income from operations	126607	34455	305622
Net Profit/ (Loss) for the period (before tax and Exceptional items)	24007	(33535)	(27380)
Net Profit/ (Loss) for the period before tax (after Exceptional items)	23094	(31502)	(25818)
Net Profit/ (Loss) for the period after tax (after Exceptional items)	18084	(30158)	(26497)
Total Comprehensive Income for the period [Comprising Profit/ (Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)]	8730	(24699)	(15469)
Paid-up Equity Share Capital (Face Value per share - ₹ 1 each)	14204	11893	14204
Other Equity (Including Non-controlling interest)	750959	386953	751322
Securities Premium	662486	270206	662490
Net Worth	765163	398846	765526
Outstanding Debt	100690	404208	198476
Debt Equity Ratio (in times)	0.13	1.01	0.26
Earnings Per Share (of ₹ 1/- each) for continuing and discontinued operations) - Basic and Diluted (in ₹) (*not annualised):	*1.20	*(2.26)	(1.97)
Capital Redemption Reserve	1079	1079	1079
Debt Service Coverage Ratio (in times)	0.25	(0.06)	0.16
Interest Service Coverage Ratio (in times)	3.32	(0.09)	1.42

Notes:

- The above is an extract of the detailed format of the Statement of Standalone and Consolidated Financial Results filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Statement of Standalone and Consolidated Financial Results for the quarter are available on the websites of Stock Exchanges at www.bseindia.com and www.nseindia.com and also on the Company's website at www.ihcltata.com.
- The above results have been reviewed by the Audit Committee of the Board and approved by the Board of Directors at its meetings held on August 8, 2022.
- The above results are in accordance with the Companies (Indian Accounting Standards) Rules, 2015 as prescribed under Section 133 of the Companies Act, 2013 read with the relevant rules issued thereunder and the other accounting principles generally accepted in India.

Mumbai
August 8, 2022

Puneet Chhatwal
Managing Director & CEO
(DIN: 07624616)



Manali Petrochemicals Limited

Registered Office: "SPIC House", 88, Mount Road, Guindy, Chennai - 600 032

CIN: L24294TN1986PLC013087, Telefax: 044-22351098,

E-mail: companysecretary@manalipetro.com; Website: www.manalipetro.com

NOTICE

The following Share Certificates issued by the Company have been reported lost and not traceable and requests have been received for issue of Duplicate Share Certificates in lieu thereof.

Folio No.	Name of the Shareholder	Certificate No.	Distinctive No.	No. of Shares
C0117120	Narbada Devi Malani Jt. Shyam Sunder Malani	86041	86816684 - 86817433	750
C0019503	Mahananda Dhara	33303	35130075 - 35131574	1,500
C0100883	Ranbir Singh Saluja	71580	83354707 - 83354856	150
C0064826	L V Consultants Pvt Ltd	45912	38866792 - 38867691	900
B0023952	Nirmala Rastogi	14643	29636605 - 29636754	150
C0029909	Prabir Banik	36194	358866304 - 358866603	300
C0122417	Rajeev Garg	90602	88288934 - 88289833	900
B0020057	Balasubramaniam Ganesan Jt. Lakshmanan Krishnamurthy Jt. R. Rajagopalan	14009	29434739 - 29434888	150
C048647	Sandeep Garg	18433	30951848 - 30952147	300
B0087644	Ashok Kumar Jain	24563	32808637 - 32809161	525
C0139557	Premilata Sharma Jt. Ashok Kumar Sharma	83826	86161814 - 86161963	150
C0106210	Atul Tandon Jt. Rama Tandon	76355	84433207 - 84433506	300
A0021430	Gunvantil Kantilal Shah	2434	26947969 - 26948118	150
Z0010644	Davis Antony Kailharath	97388	90707400 - 90707699	300
C0103773	C X George	74151	83922157 - 83922306	150
B0004500	Jayant Gajanan Chalke	11796	28806431 - 28806580	150
B0075207	Chandrabandan Panchmia	22003	32011961 - 32012710	750

Objections if any to the above shall be lodged with the Company within 15 days of this Notice failing which Company will proceed to process the requests as per the relevant regulations.

For Manali Petrochemicals Limited

Place : Chennai R. Kothandaraman
Date : 08.08.2022 Company Secretary



INDIGO PAINTS LIMITED

(formerly known as Indigo Paints Private Limited)

Registered Office : Indigo Tower, Street-5, Pallod Farm-2, Baner Road, Pune - 411045, Maharashtra. Website: www.indigopaints.com; Email: secretarial@indigopaints.com; Contact No. 020-66814300

NOTICE OF 22ND ANNUAL GENERAL MEETING AND INFORMATION ON E-VOTING

NOTICE is hereby given that Twenty-Second Annual General Meeting ("22nd AGM") of the Company will be held on Friday, 02nd September, 2022 at 11 a.m. (IST) through Video Conferencing ("VC") or Other Audio Visual Means ("OAVM") in compliance with the applicable provisions of the Companies Act, 2013 (the Act) and Rules framed thereunder and the Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 ("Listing Regulations") read with the Ministry of Corporate Affairs (MCA) General Circulars No. 14/2020, No. 17/2020, No. 20/2020, No. 02/2021 and No. 2/2022 dated 6th April, 2020, 13th April, 2020, 5th May, 2020, 13th January, 2021 and 5th May, 2022 respectively, read with relevant circulars issued by the Securities and Exchange Board of India ("SEBI"), from time to time (collectively referred to as "circulars"). In terms of MCA Circulars and SEBI Circulars, the Company has completed dispatch of Notice of the 22nd AGM and Annual Report of the Company, inter-alia, containing the financial statements and other statutory reports for the year ended 31st March, 2022 on August 08, 2022 through electronic mode only to those Members whose e-mail addresses are registered with the Company/ Registrar & Share Transfer Agent (RTA) i.e., Link Intime India Private Limited or Depository Participant(s). The requirements of sending physical copy of the Notice along with the Annual Report to the Members have been dispensed with vide MCA Circulars and SEBI Circulars 31st December, 2022. The Notice of the 22nd AGM along with the Annual Report for financial year 2021-22 of the Company are available on the website of the Company viz., www.indigopaints.com, e-voting website of Central Depository Services Limited (CDSL) viz., www.evotingindia.com and also available on websites of BSE Limited at www.bseindia.com and National Stock Exchange of India Limited at www.nseindia.com.

Members are requested to refer to the Newspaper advertisement dated August 05, 2022 issued by the Company and published on August 06, 2022 in "Financial Express", in English and "Loksatta" in Marathi for further details pertaining to the 22nd AGM.

Members are also hereby informed that:

- Pursuant to Section 108 of the Act and Rule 20 of the (Companies Management and Administration) Rules, 2014 (as amended) and Regulation 44 of the Listing Regulations, the Company is pleased to provide e-voting facilities through CDSL to its Members, in respect of the businesses to be transacted at the AGM. The manner and instructions to cast votes through remote e-voting as well as e-voting to be conducted during the AGM have been provided along with the Notice.

- The businesses as set out in the Notice shall be transacted through e-voting only. The Members, whose names appear in the Register of Members or in the Register of Beneficial Owners maintained by the Depositories as on Friday, August 26, 2022 being the cut-off date, shall be entitled to avail the e-voting facility. Once vote(s) on Resolution(s) are cast by any Member, the same cannot be changed subsequently. The remote e-voting will commence on August 30, 2022 (Tuesday at 9:00 a.m. (IST)) and end on September 01, 2022 (Thursday at 5:00 p.m. (IST)). A person who is not a Member as on the cut-off date, i.e., Friday, August 26, 2022, should treat the Notice for information purpose only.

- Members attending the 22nd AGM, who have not cast their votes by remote e-voting, shall be eligible to exercise their voting rights during the AGM through e-voting system via www.evotingindia.com. Members who have exercised their voting rights by remote e-voting prior to the 22nd AGM may also attend the 22nd AGM through VC or OAVM but shall not be entitled to cast their votes again during the 22nd AGM.

- Any person, who becomes Member of the Company after dispatch of the Notice of the AGM and holds shares as on the cut-off date i.e. August 26, 2022, may obtain the login ID and password by sending a request to CDSL at helpdesk.evoting@cdslindia.com or to the Company at secretarial@indigopaints.com or its RTA at pune@linkintime.co.in. Members who are already registered with CDSL for remote e-voting can use their existing User ID and Password for e-voting.

- In case of any queries/grievances relating to e-voting, Members facing any technical issue in login can contact CDSL helpdesk by sending a request to Mr. Rakesh Dalvi, Sr. Manager, (CDSL), Central Depository Services (India) Limited, A Wing, 25th Floor, Marathon Futurex, Mafatali Mill Compounds, N M Joshi Marg, Lower Parel (East), Mumbai - 400013 or send an email to helpdesk.evoting@cdslindia.com or call toll free no. 1800 22 55 33

Indigo Paints Limited
(formerly known as Indigo Paints Private Limited)
Sd/-
Place : Pune Sujoy Sudipta Bose
(Membership No. - A43755)
Company Secretary & Compliance Officer



Regd. Office: Office Number 151, 1st Floor, Upper Bhawan, Saveria Lane, Goregaon East, Mumbai City MH 400063. CIN: L28360MH2019PLC320868
Tel. : 91-172-5292900, Email : cs@nureca.com, Website : www.nureca.com

6TH ANNUAL GENERAL MEETING OF NURECA LIMITED TO BE HELD THROUGH VIDEO CONFERENCING (VC) / OTHER AUDIO VISUAL MEANS (OAVM)

1. Notice is hereby given that the 6th Annual General Meeting ("AGM") of the Company is scheduled to be held on Saturday, 10th September, 2022 through Video Conferencing (VC) / Other Audio Visual Means (OAVM) in compliance with the applicable provisions of the Companies Act, 2013 & Circulars issued thereunder by the Ministry of Corporate Affairs (MCA) and SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, to transact the businesses as set out in the Notice of AGM.

2. In compliance with the above Circulars, electronic copies of the Notice of AGM along with the Annual Report for the Financial Year 2021-22 will be sent to all the Members whose e-mail addresses are registered / available with the Company / Depository Participants.

Members who have not yet registered their e-mail addresses, are requested to register their e-mail addresses, mobile numbers and/or other details, with their relevant depositories through their depository participants.

3. Notice of AGM and the Annual Report will be available on the Company's website www.nureca.com, on the website of BSE Limited at www.bseindia.com, on the website of National Stock Exchange of India Limited (NSE) at www.nseindia.com and also on the website of CDSL at www.evotingindia.com.

4. Members will have an opportunity to cast their vote remotely on the business items as set out in the Notice of AGM through remote e-voting / e-voting at AGM. The manner of casting vote through remote e-voting / e-voting at AGM for members holding shares in dematerialized mode and for Members who have not registered their email addresses will be provided in the Notice of AGM.

5. The Board has not recommended any dividend for the Financial Year 2021-22.

For Nureca Limited
Sd/-
Chetna Anand
Company Secretary

For distribution enquiries please visit www.partnernureca.com

Place : Chandigarh
Date : 08.08.2022

TV VISION LIMITED
CIN: L64200MH2007PLC172707
Regd. Off.: 4th Floor, Adhika Chambers, Oberoi Complex, New Link Road, Andheri (West), Mumbai 400 053
E-mail: cs@tvvision.in; Website: www.tvvision.in; Tel.: 022 - 4023 0000; Fax: 022 - 2639 5459

NOTICE TO SHAREHOLDERS FOR FIFTEENTH ANNUAL GENERAL MEETING

Notice is hereby given that the 15th (Fifteenth) Annual General Meeting ("AGM") of the members of TV Vision Limited ("the Company") will be held on Wednesday, September 07, 2022 at 11:30 A.M. (IST) through Video Conferencing ("VC")/Other Audio Visual Means ("OAVM") facility, in compliance with the applicable provisions of the Companies Act, 2013 ("Act") and rules framed thereunder, read with General Circular dated May 05, 2022 read together with relevant Circulars issued by Ministry of Corporate Affairs ("MCA Circulars") and Circular dated May 13, 2022 read together with relevant Circulars issued by the Securities and Exchange Board of India ("SEBI Circulars"), to transact the businesses as set out in the Notice of the AGM.

In compliance with the aforementioned Circulars, the Notice of the AGM along with Annual Report for the Financial Year 2021-22 is being sent only through electronic mode by e-mail to those Members, whose names appear in the Register of Members/Beneficial Owners maintained by the Depositories as on

विधान परिषदेतील विरोधी पक्षनेतेपदी दानवे यांची नियुक्ती

लोकसत्ता विशेष प्रतिनिधी

मुंबई : विधान परिषदेतील विरोधी पक्ष नेतेपदी शिवसेनेचे अंतरंगाबादमधील नेते आमदार अंबादास दानवे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

राज्यातील सत्तारानंतर विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते पद रिकत झाले होते. विधानसभेत विरोधी पक्षनेतेपद राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांच्याकडे आहे.

विधान परिषदेत शिवसेनेकडे संख्याबळ अधिक असल्याने विरोधी पक्षनेतेपदी अंबादास दानवे यांची नियुक्ती करावी असे पत्र शिवसेनेतर्फे देण्यात आले होते. त्यानुसार विधान परिषदेतील विरोधी पक्षनेतेपदी अंबादास दानवे यांची नियुक्ती झाल्याचे जाहीर करण्यात आले आहे.

आरे कारशेड, वृक्षतोडप्रकरणी सर्वोच्च न्यायालयात आज सुनावणी

मुंबई : ‘कुलाबा-वांज्रे-सीझ मेट्रो ३’ची कारशेड आणि आरे वसाहतीमधील वृक्षतोडीविरोधातील याचिकांवर बुधवारी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. न्यायमूर्ती उदय लळीत यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठासमोर ही सुनावणी होणार आहे.

याचिकाकर्त्यांनी वृक्षतोड, तसेच कारशेडच्या कामाला स्थगिती देण्याची मागणी केली आहे. आरे वसाहतीमधील कामावरील बंदी उठविण्यानंतर मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरशनने (एमएमआरसी) न्यायालयाच्या आदेशाचे उल्लंघन केल्याचा, तसेच कारशेडच्या जागेत गरडिया यांनी दाखल केली होती. ‘कुलाबा-वांज्रे-सीझ मेट्रो ३’ची कारशेड आरे वसाहतीमधून कांजूरमार्गला हलविण्यात आली. कारशेडच्या स्थलांताराची घोषणा होताच कांजूरची जागा वादात अडकली. ही जागा मिठागरांची असून त्यावर आपली मालकी आहे. ही जागा सरकार आणि एमएमआरडीएने बेकायदेशीरीत्या ताब्यात घेतल्याचा आरोप करीत खासगी विकासक गरडिया यांनी याप्रकरणी नोव्हेंबर २०२० मध्ये शहर दिवाणी न्यायालयात याचिका दाखल केली. दुसरीकडे ही जागा केंद्राची असल्याचा दावा करीत केंद्र सरकारने उच्च न्यायालयात याचिका दाखल केली.

कांजूरमार्गमधील जागेवर दावा करणारी याचिका मागे

मुंबई : कांजूरमार्ग येथील प्रस्तावित मेट्रो कारशेडच्या जागेवर दावा करणारी शहर दिवाणी न्यायालयातील याचिका अखेर विकासक गरडिया यांनी मागे घेतल्याची माहिती समोर आली आहे. कांजूरमार्गची जागा मिठागरांची असून राज्य सरकार आणि मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (एमएमआरडीए) तेथे बेकायदेशीरपणे काम सुरू केल्याचे आक्षेप घेत या जागेवर दावा करणारी याचिका गरडिया यांनी दाखल केली होती. ‘कुलाबा-वांज्रे-सीझ मेट्रो ३’ची कारशेड आरे वसाहतीमधून कांजूरमार्गला हलविण्यात आली. कारशेडच्या स्थलांताराची घोषणा होताच कांजूरची जागा वादात अडकली. ही जागा मिठागरांची असून त्यावर आपली मालकी आहे. ही जागा सरकार आणि एमएमआरडीएने बेकायदेशीरीत्या ताब्यात घेतल्याचा आरोप करीत खासगी विकासक गरडिया यांनी याप्रकरणी नोव्हेंबर २०२० मध्ये शहर दिवाणी न्यायालयात याचिका दाखल केली. दुसरीकडे ही जागा केंद्राची असल्याचा दावा करीत केंद्र सरकारने उच्च न्यायालयात याचिका दाखल केली.

‘शिंदे-फडणवीस सरकार गुजरात की महाराष्ट्रासाठी?’

मुंबई : अतिवृथ्ीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना शिंदे-फडणवीस सरकारने मदत दिलेली नाही, मात्र मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेनसाठी राज्याच्या तिजोरीतून सहा हजार कोटी रुपये देण्यात आले, त्यामुळे हे सरकार कुणासाठी आहे, गुजरातसाठी की महाराष्ट्रासाठी असा सवाल प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले यांनी केला. अतिवृथ्ीमुळे विदर्भ व मराठवाड्यातील शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. या शेतकऱ्यांना मदत देण्याची मागणी आम्ही केली आहे, परंतु राज्य सरकारला आपल्याच राज्यातील शेतकऱ्यांपेक्षा पंतप्रधान नरेंद्र मोदींचा महत्त्वाकांक्षी बुलेट ट्रेन प्रकल्प जास्त महत्त्वाचा वाटतो. या बुलेट ट्रेनसाठी शिंदे-फडणवीस सरकारकडे पैसा आहे, पण शेतकऱ्यांसाठी नाही. यावरूनच या सरकारचे प्राधान्य कशाला आहे हे स्पष्ट होत आहे, असा आरोप त्यांनी केला.

रश्मी शुक्लांवर कारवाईसाठी केंद्राकडे परवानगीची मागणी

मुंबई : दूरध्वनी अभिवेक्षण प्रकरणात पोलीस अधिकारी रश्मी शुक्लांवर फौजदारी कारवाई करण्यासाठी मुंबई पोलिसांनी केंद्र सरकारची परवानगी मागितली आहे. कुलाबा पोलिसांनी न्यायालयाला याबाबतची माहिती दिली आहे. कुलाबा पोलिसांनी फौजदारी प्रक्रिया संहिता (सीआरपीसी) कलम १९७ अंतर्गत केंद्र सरकारकडून पोलिसांनी याबाबत फौजदारी कारवाईसाठी मंजूरी मागितला असल्याचे नमुद केल्याचे सूत्रांनी सांगितले. याबाबत महादंडाधिकारी न्यायालयात पोलिसांनी माहिती दिली. रश्मी शुक्ला या भारतीय पोलीस सेवेतील अधिकारी असल्यामुळे त्यांच्याविरोधात फौजदारी कारवाई करण्यासाठी केंद्र सरकारची परवानगी घ्यावी लागेल.

भाजपमध्ये संघटनात्मक बदलांचे संकेत

लोकसत्ता विशेष प्रतिनिधी

मुंबई : प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आणि मुंबई अध्यक्ष मंगलप्रभात लोढा यांचा मंत्रिमंडळात समावेश झाल्याने भाजपचे नवे प्रदेशाध्यक्ष व मुंबई अध्यक्ष कोण असेल याची चर्चा सुरू झाली. दुसरीकडे, आशीष शेलार यांचा मंत्रिमंडळात समावेश झालेला नसल्याने त्यांच्याकडे कोणती जबाबदारी सोपविली जाईल याबाबतही उत्सुकता आहे.

भाजपने विधान परिषदेतील कोणालाच पहिल्या टप्प्यातील विस्तारात संधी दिलेली नाही. त्यातून प्रवीण दरेकर, चंद्रशेखर बावनकुळे आदींचा समावेश मंत्रिमंडळात होऊ शकला नाही. या नेत्यांवर कोणती जबाबदारी सोपविणार याचाही प्रश्न आहे. पण उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विश्वासातील प्रवीण दरेकर, संजय कुटे, चंद्रशेखर बावनकुळे आणि अन्य नेत्यांनाही काही जबाबदाऱ्या मिळतील, अशी शक्यता आहे.

रवींद्र चव्हाण यांचे डोबिवलीत स्वागत

डोबिवली: मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर रवींद्र चव्हाण यांचे मंगळवारी रात्री डोबिवलीत आगमन झाले. त्यावेळी त्यांचे भाजपाकडून जल्लोषात स्वागत करण्यात आले. विकास कामे आणि नागरी समस्या सोडविण्यासाठी प्रयत्नशील राहू, असे चव्हाण यांनी सांगितले. धरडा सर्कल येथे मंत्री रवींद्र चव्हाण यांचे भाजपा पदाधिकाऱ्यांनी स्वागत केले. तेव्हा ते मिरवणुकीने गणेश मंदिराकडे आले. मंदिर संस्थानतर्फे चव्हाण यांचा सन्मान करण्यात आला. फडके रस्त्यावर जमलेल्या भाजपा पदाधिकाऱी, कार्यकर्त्यांनी होल ताशा, वाजंत्री यांच्या गजरात नृत्य करत चव्हाण यांचे स्वागत केले. या आनंदोत्सवात डोबिवलीतील नागरिक, व्यापारी, उद्योजक सहभागी झाले होते.

प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आणि मुंबई भाजप अध्यक्ष मंगलप्रभात लोढा यांचा समावेश मंत्रिमंडळात झाल्याने त्यांच्या जागी अन्य नेत्यांची नियुक्ती होण्याची शक्यता आहे. मुंबई महापालिका कोणत्याही परिस्थितीत काबीज करण्याचे उद्दिष्ट भाजप पक्षश्रेष्ठींनी ठरविले आहे. त्यामुळे शेलार किंवा दरेकर यांच्यासह काही नेत्यांचा विचार मुंबई भाजप अध्यक्षपदासाठी होऊ शकतो. शेलार यांच्याकडे मुंबई, ठाणे, नवी मुंबईतील महापालिका निवडणूक संचालन समितीची जबाबदारी आहे. प्रदेशाध्यक्ष पदासाठी शेलार यांच्याबरोबरच राम शिंदे, चंद्रशेखर बावनकुळे, संजय कुटे या ओबीसी नेत्यांबाबतही विचार सुरू आहे. विधान परिषद सभापतीपदासाठी भाजपचे राम शिंदे, दरेकर, बावनकुळे , भाई गिरकर आदी नेत्यांची नावे चर्चेत आहेत. शेलार यांना मुंबई अध्यक्ष किंवा प्रदेशाध्यक्षपद न दिल्यास पुढील मंत्रिमंडळ विस्तारात स्थान दिले जाण्याची शक्यता आहे.

एक नेता, एका पक्षामुळेच समाज परिवर्तन होत नाही!

सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांचे प्रतिपादन

लोकसत्ता खास प्रतिनिधी

नागपूर : एक संघटना, एक पक्ष, एक संस्था किंवा एक नेता यांच्यामुळेच समाजात परिवर्तन होत नाही. परिवर्तन तेव्हा होते, जेव्हा सामान्य माणूस त्या परिवर्तनाकरिता पुढाकार घेतो, असे प्रतिपादन सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी केले.


विदर्भ साहित्य संघाच्या शताब्दी वर्षाच्या निमित्ताने विदर्भ साहित्य संघ, ग्रंथालयाच्यावतीने वर्षभर राबवण्यात आलेल्या ‘संस्थांची शतकोत्तर आव्हाने’ या व्याख्यानमालेचा समारोप मंगळवारी



झाला. त्यावेळी भागवत यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शतकोत्तर आव्हानांवर प्रकाश टाकला. डॉ. भागवत म्हणाले, कितीही मोठा असला तरी देशातील सगळ्या आव्हानांचा सामना एक नेता करू शकत नाही, असे संघाचे मत आहे. हे सांगताना त्यांनी १८५७ च्या उठावाचा दाखला दिला. ते म्हणाले, १८५७ पासून भारताचा स्वातंत्र्य लढा सुरू झाला. पण सामान्य माणूस जेव्हा रस्त्यावर उतरला तेव्हाच हा लढा यशस्वी झाला, याकडेही त्यांनी लक्ष वेधले.

...तर लोक संघालाही देश चालवायचा ठेका देतील

देशावर वेगवेगळ्या परकीय शक्तींनी अनेक वर्षे राज्य केले. त्यामुळे समाजात परावलंबत्वाची भावना अजूनही कायम आहे. त्यामुळे जनता देशाचे माले करण्याचा ठेका कधी या तर कधी त्या ठेकादराला देत असते. संघ लोकप्रिय झाल्यास लोक देश चालवण्याचा ठेका संघालाही देतील, पण संघ तो ठेका घेणार नाही. समाजाने विविध आह्वांनाच सामना करण्यासाठी सरकार, संस्था वा संघावर अवलंबून न राहता स्वावलंबी झाले पाहिजे, असेही डॉ. भागवत म्हणाले.



महोदय मा इंडस्ट्रीज लिमिटेड

सोआयएन : एल७११४२एमएच२००५पीएलसी२४३६८७

नोंदणीकृत कार्यालय : ऑफिस नं. ४०३, चौथा मजला, मिडार, सहार प्लाझा, अंधेरी-कुर्ला रोड, अंधेरी (पू), मुंबई सिटी - ४०००५९, महाराष्ट्र.

वेबसाइट : www.manoramagroup.co.in

ईमेल : cs@manoramagroup.co.in

टेलि क्र.: ०२२-२२६२२१९१

३० जून, २०२२ रोजी संपलेल्या तिमाहीकरिता अलेखापरीक्षित वित्तिय निष्कर्षाचे विवरण

रु. लाखात

अनु. क्र.	तपशील	स्वतंत्र			
		संपलेली तिमाही	संपलेली तिमाही	संपलेले वर्ष	संपलेले वर्ष
		३०.०६.२०२२ (पुर्नविलोकित)	३१.०३.२०२२ (पुर्नविलोकित)	३०.०६.२०२१ (पुर्नविलोकित)	३१.०३.२०२१ (लेखापरीक्षित)
१.	प्रवर्तनाकडील एकूण उत्पन्न	७,७६,२७८	७,९१६,७५	६,२६८,१४	८,७३६.०३
२.	कालावधी/वर्षाकरिता एकूण निव्वळ नफा/(तोटा) (कर, अपवादात्मक आणि/ किंवा असाधारण आयटमसह)	९५७.२४	९४९.६४	७५५.१०	३,३५१.४०
३.	करावधी/कालावधी/वर्षाकरिता निव्वळ नफा/(तोटा) (अपवादात्मक आणि/ किंवा असाधारण आयटमसह)	९५७.२४	९४९.६४	७५५.१०	३,३५१.४०
४.	करानंतर कालावधी/वर्षाकरिता निव्वळ नफा/(तोटा) (अपवादात्मक आणि/ किंवा असाधारण आयटमसह)	६७६.८७	६८२.४४	५३४.३९	२,४९४.५०
५.	कालावधी/वर्षाकरिता एकूण व्यापक उत्पन्न [कालावधीकरिता समायोजित नफा/(तोटा) (करानंतर) आणि अन्य व्यापक उत्पन्न (करानंतर)]	६७६.७२	६७४.३०	५३६.५७	२,४९३.९०
६.	समन्वय भाग भांडवल (प्रत्येकी रु. १० चे दर्शित मुल्य)	१,१९१.९८	१,१९१.९८	१,१९२.७९	१,१९१.९८
७.	राखीव (पुर्नमूल्यन राखीव राखला)				
७.	मागील वर्षाच्या लेखापरीक्षित ताळेबंदामध्ये दर्शविल्यानुसार				२५,६३३.६४
८.	प्रती भाग कमाई (रु. १०/- प्रत्येक भागावर दर्शित मुल्य) १. मूलभूत २. सौम्य केलेले	५.६८	५.८७	४.८०	२०.७६
		५.६८	५.८७	४.८०	२०.७६

नोटी :

१) वरील उतावा सोबी (लिमिटेड) अँड अदर डिस्कलॉवर (रिक्वायर्मेट्स) रेग्युलेशन, २००५ च्या रेग्युलेशन ३३ अंतर्गत स्टॉक एक्सचेंजनेकडे फाईल केलेल्या ३० जून, २०२२ रोजी संपलेल्या तिमाहीकरिता अलेखापरीक्षित वित्तिय निष्कर्षांचा सविस्तर प्रारूप उतावा आहे. उक्त निष्कर्षाचे संपूर्ण प्रारूप स्टॉक एक्सचेंजच्या वेबसाइटवर म्हणजेच www.bseindia.in व www.nseindia.in व वेबसाइटवर उपलब्ध आहे <https://manoramagroup.co.in/investors-company-announcements> या कंपनीच्या वेबसाइटवर उपलब्ध आहे.

२) वरील निष्कर्षाचे लेखा-समीक्षकांना परीक्षा करण्यात आले आहे आणि ०९ ऑगस्ट, २०२२ रोजी घेण्यात आलेल्या संचालक मंडळद्वारा त्यांच्या संशोधन समितीचे मान्य करण्यात आले आहे. सांख्यिक लेखापरीक्षकांनी पूर्वीच निष्कर्षाचे मर्यादित परीक्षा पाहिले आहे आणि मर्यादित परीक्षा अवघाव निर्गमित केलेला आहे.

संचालक मंडळद्वारा वतीने आणि काढित

मानोना इंडस्ट्रिय लिमिटेड

स्वतंत्र

श्रीमती विनिता राय

अध्यक्ष व व्यवस्थापन संचालक

स्थळ : रायपूर

तारीख : ०९.०८.२०२२

<p>नोंदी :</p> <p>१) वरील उतार सेबी (लिस्टिंग अँड ट्रॅड इन्फ्रॅक्चर रिव्हायरमेंट्स) रेग्युलेशन, २०१५ च्या रेग्युलेशन ३३ अंतर्गत स्टॉक एक्सचेंजसकडे फाईल केलेल्या ३० जून, २०२२ रोजी संपलेल्या तिमाहीकरिता अलेखापरीक्षित वित्तिय निष्कर्षाचा सविस्तर प्रारूप उतारा आहे. उक्त निष्कर्षाचे संपूर्ण प्रारूप स्टॉक एक्सचेंजच्या वेबसाइटवर म्हणजेच www.bseindia.com व www.nseindia.com या वेबसाइट्सवर आणि https://manoramagroup.co.in/investors-company-announcements या कंपनीच्या वेबसाइटवर उपलब्ध आहे.</p> <p>२) वरील निष्कर्षाचे लेखा समितीद्वारा परीक्षण करण्यात आले आहे आणि ०९ ऑगस्ट, २०२२ रोजी येण्यात आलेल्या संचालक मंडळाद्वारा त्यांच्या संबंधित सभेमध्ये मान्य करण्यात आले आहेत. सांख्यिक लेखापरीक्षकांनी पुर्वील निष्कर्षाचे मर्यादित परीक्षण पत्र पाडले आहे आणि मर्यादित परीक्षण अहवाल निर्गमित केलेला आहे.</p>	<p>संचालक मंडळाच्या वतीने आणि करिता मनोभा इंडिया लिमिटेड- स्वराक्षी/- श्रीमती धिर्माता परागत अध्यक्ष व व्यवस्थापन संचालक</p>
<p>स्थळ : नागपूर</p> <p>तारीख : ०९.०८.२०२२</p>	

<div> <div> <div></div> <div> <div>द इंडियन हॉटेल्स कंपनी लिमिटेड</div> <div>नोंदणीकृत कार्यालय : मांडलिक हाऊस, मांडलिक रोड, मुंबई ४०० ००१</div> </div> </div> <div> <div>सोआयएन : एल७४९९१एमएच१९०२पीएलसी०००१८३,</div> <div>ईमेल : investorrelations@ihcltata.com , संकेतस्थळ www.ihcltata.com</div> </div> </div>	
<div>३० जून २०२२ रोजी संपलेल्या तिमाहीकरिता स्वतंत्र आणि एकत्रित वित्तीय निष्कर्षाचा गोषवारा</div>	

रु लाखांत				
तपशील	स्वतंत्र			
	संपलेली तिमाही	संपलेली तिमाही	संपलेली वर्ष	संपलेले वर्ष
	३०.०६.२०२२ (पुर्नविलोकित)	३०.०६.२०२१ (पुर्नविलोकित)	३१.०३.२०२२ (लेखापरीक्षित)	३१.०३.२०२२ (लेखापरीक्षित)
प्रवर्तनाकडील एकूण उत्पन्न	७६१२४	२०७४०		२००३३४
कालावधीसाठी निव्वळ नफा / (तोटा) (कर आणि अपवादात्मक बाबीपूर्वी)	२०४३६	(२०९७८)		२९८२
कालावधीसाठी करपूर्व निव्वळ नफा / (तोटा) (अपवादात्मक बाबींनंतर)	२०२३७	(२२०३३)		(२७१९)
कालावधीसाठी करपश्चात निव्वळ नफा / (तोटा) (अपवादात्मक बाबींनंतर)	१४७४४	(१९०२४)		(३४४५)
कालावधीसाठी एकूण सर्वंकष उत्पन्न [कालावधीसाठी (कर पश्चात) अंतर्भूत केलेला	८६६८	(१८३३४)		(६९९)
नफा /(तोटा) आणि इतर सर्वंकष उत्पन्न (करपश्चात)]				
भरणा केलेले समन्वय भाग भांडवल (दर्शनी मुल्य प्रती भाग₹ १/- प्रत्येकी)	१४२०४	११८९३		१४२०४
अन्य समभाग	७९८७५५	३८५८५४		७९९७७३
सिक्युरिटीज प्रीमियम	६६२४८६	२७०२०६		६६२४९०
निव्वळ मुल्य	८१२९५९	३९७७४७		८०९९७७
शक्ति कर्ज	४४८०६	२८८५६३		९४२५३
कर्ज इक्विटी गुणोत्तर (इन टाईम्स)	०.०६	०.७३		०.१२
प्रति भाग कमाई (प्रत्येकी₹ १ च्या) (चालू असलेल्या व खंडित प्रवर्तनांसाठी) -				
मूलभुत आणि सौम्यीकृत (₹ मध्ये) (*वार्षिकीकृत न केलेले) :	*१.०४	*(१.५५)		(०.२७)
भांडवल विमोचन राखीव निधी	११२	११२		११२
डिबेंचर रिडीमशन रिझर्व	-	१५५०१		५१८१
ऋण सेवा व्याप्ती गुणोत्तर (इन टाईम्स)	०.२९	०.२१		०.२०
व्याज सेवा व्याप्ती गुणोत्तर (इन टाईम्स)	४.६२	०.२४		२.०१

रु लाखांत				
तपशील	एकत्रित			
	संपलेली तिमाही	संपलेली तिमाही	संपलेली वर्ष	संपलेले वर्ष
	३०.०६.२०२२ (पुर्नविलोकित)	३०.०६.२०२१ (पुर्नविलोकित)	३१.०३.२०२२ (लेखापरीक्षित)	३१.०३.२०२२ (लेखापरीक्षित)
प्रवर्तनाकडील एकूण उत्पन्न	१२६६०७	३४४५५		३०५६२२
कालावधीसाठी निव्वळ नफा / (तोटा) (कर आणि अपवादात्मक बाबीपूर्वी)	२४००७	(३३५३५)		(२७३८०)
कालावधीसाठी करपूर्व निव्वळ नफा / (तोटा) (अपवादात्मक बाबींनंतर)	२३०९४	(३१५०२)		(२५१८८)
कालावधीसाठी करपश्चात निव्वळ नफा / (तोटा) (अपवादात्मक बाबींनंतर)	१८०८४	(३०१५८)		(२६४९७)
कालावधीसाठी एकूण सर्वंकष उत्पन्न [कालावधीसाठी (कर पश्चात) अंतर्भूत केलेला	८७३०	(२४६९९)		(१५४६९)
नफा /(तोटा) आणि इतर सर्वंकष उत्पन्न (करपश्चात)]				
भरणा केलेले समन्वय भाग भांडवल (दर्शनी मुल्य प्रती भाग₹ १/- प्रत्येकी)	१४२०४	११८९३		१४२०४
अन्य समभाग (निर्यात्रित नसलेल्या व्याजासह)	७५०९५९	३८६९५३		७५१३२२
सिक्युरिटीज प्रीमियम	६६२४८६	२७०२०६		६६२४९०
निव्वळ मुल्य	७६५१६३	३९८८४६		७६५५२६
शक्ति कर्ज	१००६९०	४०४२०८		१९८४७६
कर्ज इक्विटी गुणोत्तर (इन टाईम्स)	०.१३	१.०१		०.२६
प्रति भाग कमाई (प्रत्येकी₹ १ च्या) (चालू असलेल्या व खंडित प्रवर्तनांसाठी) -				
मूलभुत आणि सौम्यीकृत (₹ मध्ये) (*वार्षिकीकृत न केलेले) :	*१.२०	*(२.२६)		(१.९७)
भांडवल विमोचन राखीव निधी	१०७९	१०७९		१०७९
डिबेंचर रिडीमशन रिझर्व	-	१५५०१		५१८१
ऋण सेवा व्याप्ती गुणोत्तर (इन टाईम्स)	०.२५	(०.०६)		०.१६
व्याज सेवा व्याप्ती गुणोत्तर (इन टाईम्स)	३.३२	(०.०९)		१.४२

टिपा :

१ वरील मजकुर सेबी (सूचीकरण दाखिले आणि प्रकटीकरण आवश्यकता) रेग्युलेशन, २०१५ च्या रेग्युलेशन ३३ अंतर्गत स्टॉक एक्सचेंजकडे फाईल केलेल्या स्वतंत्र आणि एकात्रित वित्तीय निष्कर्षाचा सविस्तर आराखड्याचा उतारा आहे. तिमाहीकरिता स्वतंत्र आणि एकत्रित वित्तीय निष्कर्षाचा संपूर्ण आराखडा www.bseindia.com आणि www.nseindia.com या स्टॉक एक्सचेंजच्या संकेतस्थळांवर तसेच www.ihcltata.com या कंपनीच्या संकेतस्थळावरसुद्धा उपलब्ध आहे.

२ मंडळाच्या लेखापरीक्षण समितीने वरील निष्कर्षाचे पुर्नविलोकन केले आणि त्यानंतर ८ ऑगस्ट, २०२२ रोजी झालेल्या सभेत संचालक मंडळाने ने मंजूर केले.

३ वरील निष्कर्ष कंपनी अधिनियम (इंडियन अकाउंटिंग स्टॅंडर्ड) नियम २०१५ च्या अनुसार, कंपनी अधिनियम २०१३ च्या कलम १३३ च्या अन्वये त्यानुसार जारी केलेल्या संबंधित नियमांबरोबर वाचल्या जातात आणि सामान्यत: भारतात स्वीकारलेल्या इतर लेखांकन तत्वांशी अनुसरून आहेत.

पुनीत छटवाल

मुंबई
८ ऑगस्ट, २०२२
व्यवस्थापकिय संचालक आणि सीईओ
(डोआयएन: ०७६२४१६६)

वि वि धा

लोकसत्ता | ५